CIN: L99999MH1951PLC008485

Regd. Office: A-1601, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India

Tel: +91-22-67980888, • Fax: +91-22-67980899, • Email: contact@dil.net, • Website: www.dil.net

Ref: DIL:DIL/BSE/2018-19/F.No.:S-23/ DE05

June 27, 2018

Corporate Relations BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Sir.

Sub: Publication of Newspaper notice regarding intimation of the Record Date for the purpose of split/sub-division of shares and issue of bonus

Ref: Code No. 506414

In continuation to our intimation given dated June 26, 2018 regarding Record Date for the purpose of split/sub-division of shares and issue of bonus equity shares, we are enclosing herewith copy of the newspaper publications published in Business Standard, Mumbai (English version) on page no. 5 and in Mumbai Sakal (Marathi version) on page no. 8 dated June 27, 2018 for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,

for **DIL LIMITED** 

SRIKANT N SHARMA COMPANY SECRETARY

CS Membership No: F3617

A-1601, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) 400610

Encl: as above



SANOFI SANOFI INDIA LIMITED

SANOFI INDIA LIMITED
Registered Office:
nofi House, CTS No. 117-B, L&T Business Park,
Sald Vihar Road, Powal, Mumbal 400072
TEL No. :+91(22) 2803 2000
FAX No. -+91(22) 2803 2009
CI.N. - L24239MH1956PLC009794
Website - www.sanofindialid.com
Email - igrc.sil@sanofi.com

#### RECORD DATE

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Board of Directors of the Company at its meeting held on 25th July 2018 has fixed 7 August 2018 as the record date for the purpose of payment of the Interim Dividend of ₹ 18 per equity share of ₹ 10 each for the financial year ending 31" December 2018.

Further details and updates in respect of the above can be viewed on the website of the Company at www.sanofiindialtd.com and on the stock exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Sanofi India Limited Place: Mumbai Girish Tekchandani Date: 25° July 2018 Company Secretary Girish Tekchandani

#### DIL LIMITED

Corporate Identification Number (CIN) : L99999MH1951PLC008485 Regd. Office: A-1601, Thane One, DIL Complex Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India. Tel: +91-22-6798 0800 / 888 Fax: +91-22-6798 0899 Email: contact@dil.net • Website: www.dil.net

#### NOTICE

Pursuant to Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and vide resolution dated July 26, 2018 passed by the Board of Directors of the Company, Notice is hereby given that the Record Date for the purpose of split / sub-division of shares of the Company and determining entitlements of members to receive bonus equity shares shall be Thursday, August 9th, 2018.

> By order of the Board of Directors For DIL LIMITED

> > Srikant N Sharma Vice President (Legal) & Company Secretary

Dated: July 27, 2018 Place : Thane

DIL / 85 / PREM ASSOCIATES



CELEBRATING INDIA'S LARGEST MIDSIZE COMPANIES AND VALUE CREATORS

India's midsize companies are an essential growth driver for the Indian economy- be it in terms of job creation or wealth creation. Join us for a special evening where we recognize their achievements and discuss the road ahead for Indian enterprise.

TODAY, JULY 27, 2018 | GURUGRAM

Watch the programme on F LIVE | #FortuneIndiaNext500



(9)

The Oberoi

ENTRY BY INVITATION ONLY

Kerala Agro Machinery Corporation Ltd.
(A Government of Kerala Undertaking) lam-683 585.Kerala. Tel: 0484-2474301 (5 lines) Fax: 0484-2474589 imcoindia.com, materials@kamcoindia.com

### PREQUALIFICATION NOTICE

Applications are invited for prequalification of suppliers/dealers/ manufacturers of reputed and well known brands for the Supply of Paints, Thinners & Phosphating Chemicals. Apply in the prescribed forms with relevant brochures.

Visit our website www.kamcoindia.com or contact materials dept. Last date of submission of prequalification is 14-08-2018, 4.00 pm.

Head Office, At-Gandamunda, P.O.: Khandagiri, Bhubaneswar-751030 RPF FOR RATE CONTRACT FOR SUPPLY OF 12V SMF BATTERIES FOR BRANCH / ATM / OFFICES (UNDER BUY BACK SCHEME)

Odisha Gramya Bank invites proposals from eligible bidders for rate contract for supply of 12v SMF batteries for Branch / ATM Offices (Under buy back scheme).

For details log on to our Bank's website www.odishabank.in Date of issue of RFP : 27.07.2018 The last date for bid : 21.08.2018 by 4:00 pm.

57.08

4.02

Extract of unaudited financial results of Dr. Reddy's Laboratories Limited and its subsidiaries for the quarter ended 30 June 2018 prepared in compliance with Indian Accounting Ste

SI. No.	Particulars	Consolidated			
		Quarter ended 30.06.2018 (Unaudited)	Year ended 31.03.2018 (Audited)	Quarter ended 30.06.2017 (Unaudited)	
1	Total Income from Operations	37,365	142,810	33,332	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,210	13,504	805	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,210	13,504	805	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,761	9,468	666	
5	Total Comprehensive Income for the period	4,158	6,632	(587)	
6	Equity Share Capital	830	830	829	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)		124,886	CONTRACTOR OF THE PARTY OF THE	
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 5/- share				

		Standalone		
SI. No.		Quarter ended 30.06.2018 (Unaudited)	Year ended 31.03.2018 (Audited)	Quarter ended 30.06.2017 (Unaudited)
1	Total Income from Operations	26,176	93,593	20,897
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,011	6,970	(102)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,011	6,970	(102)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,289	5,669	(73)
5	Total Comprehensive Income for the period	3,094	5,609	(3)
6	Equity Share Capital	830	830	829
7	Reserves (excluding Revaluation Reserve)		117,248	
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 5/- share	No. of the last of		
	Basic	19.82	34.19	(0.44)
	Diluted	19.80	34 12	(0.44)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.drreddys.com.

Post implementation of Goods and Services Tax ("GST") with effect from 1 July 2017, total income from operations is disclosed net of GST. Total income from operations for the period prior to 1 July 2017 included excise duty which is now subsumed in the GST. Accordingly, total income from operations for the quarter ended 30 June 2018 is not comparable with those of the previous periods presented.

The unaudited results were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 26 July 2018

: Hyderabad : 26 July 2018

For Dr. Reddy's Laboratories Limited G V Prasad Co-Chairman & Chief Executive Officer

By order of the Board

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED

Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034, Telangana, India. CIN: L85195TG1984PLC004507, Tel: 91 40 4900 2900, Fax: 91 40 4900 2999 email: shares@drreddys.com, website: www.drreddys.com

### **Business Standard**



# FLIGHTS OF FANTASY

Mythological and historical figures are seeing a remarkable resurgence on Indian television. But are they succeeding in grabbing eyeballs?



THE STORY OF A RIVER

The search for the Saraswati ends at a curious intersection of politics, religion and science



PURPLE RAIN

After a wait of 12 summers, the neelakurinji flowers will return to the Western Ghats

CULTURALLY INDIFFERENT

Mesut Özil's retirement is indicative of a sporting world torn asunder by detestable politics



To get your copy, contact your newspaper vendor, call us on 1800–11–4300 (toll-free) or e-mail us at: order@bsmail.in

# ITC Limited

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2018

SI. No.	Particulars	3 Months ended 30.06.2018	Twelve Months ended 31.03.2018	Corresponding 3 Months ended 30.06.2017
1	Total Income from Operations	11278.44	46459.61	14277.19
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	4299.94	16438.80	3944.58
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4299.94	16851.70	3944.58
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2818.68	11223.25	2560.50
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2897.10	11605.59	2717.32
6	Equity Share Capital	1220.74	1220.43	1215.22
7	Reserves (excluding Revaluation Reserve)		50179.64	orange ( a sput
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (not annualised):		ZIGHT .	
	1. Basic (₹):	2.31	9.22	2.11
Cris	2. Diluted (₹):	2.29	9.16	2.09

a) Consequent to the introduction of Goods and Services Tax (GST) with effect from 1st July 2017, Central Excise [other than National Calamity Contingent Duty (NCCD) on cigarettes], Value Added Tax (VAT) etc. have been replaced by GST. In accordance with Indian Accounting Standard, as applicable and Schedule III of the Companies Act, 2013, GST, GST Compensation Cess, VAT, etc. are excluded, but does not exclude NCCD, in Total Income from Operations for applicable periods. In view of the aforesaid restructuring of indirect taxes, Total Income from Operations for the quarter ended 30th June, 2018 are not comparable with the previous periods.

On a comparable basis, Gross Sales Value (net of rebates and discounts) for the quarter ended 30th June, 2018 grew by 13.5% for the Company over the corresponding period of the previous year.

b) The above is an extract of the detailed format of Statement of Standalone Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 26th July 2018. The full format of the Statement of Standalone Unaudited Financial Results are available on the Company's website (www.itcportal.com) and on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and the Calcutta Stock Exchange Limited (www.cse-india.com).

c) The Limited Review, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed and the related Report forwarded to the Stock Exchanges. This Report does not have any impact on the above 'Results and Notes' for the Quarter ended 30th June, 2018 which needs to be explained.

Registered Office: Virginia House, 37 J.L. Nehru Road,

For and on behalf of the Board

Kolkata 700 071, India

Sd/-Director & Chief Financial Officer

Sd/-Sd/-Managing Director Chairman

Website: www.itcportal.com | E-mail: enduringvalue@itc.in Phone: +91-33-2288 9371 | Fax: +91-33-2288 0655 | CIN: L16005WB1910PLC001985



Dated: 26th July, 2018

Place: Kolkata, India

















FMCG | Hotels | Paperboards & Packaging | Agri Business | Information Technology





# लाचखोर चिखलीकर यांना चौकशीसाठी नोटीस

नाशिक, ता. २६ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व लाचखोर सतीश चौकशीसाठी हजर राहण्याबाबतची नोटीस बजावली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात चिखलीकर यांच्यावरील लाचखोरीचा खटला सुरू असून, याच खटल्याच्या दस्तऐवजातून मूळ

पश्चिम रेल्वे

ट्रॅक मेन्टेनन्स कार्य

निविदा सूचना क्र. व दिनांक : BCT/18-19/233, dtd. 24.07.2018. कार्य व

ठिकाण : चर्चगेट - विरार अनुभाग : डीईएन (दक्षिण)

अनुपागांतर्गत टीबीआर - १८.९६ किमी, टीएफआर - ४१.७८७ किमी तसेच ट्रॅंक कामांच्या अन्य परिरक्षणासह नवीन क्रॉसओव्हरची तरतृद. कामाचे

अंदाजित मूल्य : रु. २,९४,२१,२३३.६३, इस्टे

: रु. २,९७,११०/-, सादरीकरणाची तारीख व वेळ : दि. ३०.०८.२०१८ रोजी दु. ३.०० वा.,

उघडण्याची तारीख व वेळ : दि. ३०.०८.२०१८ रोजी दु. ३.३० वा. टीप : निविदा दस्तावेज, शुद्धिपत्रक

साइट www.ireps.gov.in ला भेट द्या.

PLASTIBLENDS INDIA LIMITED

Fortune Terraces, 10th Floor, A Wing, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053

CIN: L25200MH1991PLC059943

Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is

scheduled to be held at Mumbai o

Thursday, the 9<sup>th</sup> day of August, 2018 to approve the Unaudited Financial Results for

he quarter ended 30th June, 2018 in terms of

and Disclosures Requirements)

lation 33 of SEBI (Listing Obligation

६.००; विराज दत्तानी वसई रा. ८.००, फनफिएस्टा नालासोपारा रा. ८.३०

परिचालनातून एकूण उत्पन्न

असामान्य बाबीपूर्व)

असामान्य बाबीपश्चात)

समभाग भांडवल

मूलभृत : (रु. मध्ये)

सौम्यीकृत : (रु. मध्ये)

ठिकाण : मुंबई दिनांक : २६.०७.२०१८

करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात

कामकाजाकरिता) (अवार्षिकीकृत)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व / व

करपूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक च/वा

कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात)

नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)

उत्पन प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित

com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.cmifpe.com वरही उपलब्ध आहे.

तक्रारच गायब झाली असून, त्याजागी विनास्वाक्षरीची व फेरफार केलेली तक्रार आल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखलीकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाभाडे निघाले होते. या प्रकरणात्नच त्यांची बेहिशेबी मालमत्ताही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली होती

आज 'भद्रकाली प्रॉडक्शन्स'चा ३६ वा वर्धापनदिन

॥ श्री देवी भद्रकाली साईनाथ प्रसन्न ॥ 🌘 आज शुभारंभ 🍨

मिलींद बोकील यांच्या 'समुद्र' कादंबरीवर

दक्षिण मुंदाई : बास्तमाता लालबाग ३.३०; जबहिंद बुक्ता लालबाग ५.५५

पश्चिम उपकार : प्लाका दादर ६.३०; सिटीलाईट माटुंगा रा. ८.३०; स्टारसिटी माटुंगा १.३०, जेम बांद्रा १२.००; सनसिटी विलेपालें ६.२५; ई

के अर बढार विलेपार्ले २.४५, पीन्दीआर आयकॉन अंधेरी १२.००; २४ केंटि जोगेक्षरी ७.४५; पीन्दीआर गोरेगाव ५.५०; मुन्दीटाईन इन गोरेगाव १२.०० ६.९५, १०.३०; कार्निबल पुन्दीस्टार गोरेगाव ४.३०; विराज अनुपन गोरेगाव ३.००; युन्दीटाईन मालाड ७.३०, संगीता मालाड ५.९५, आकर्नोबर स्कृतीला कोदिवली १२.२०; सिक्येंक्स प्रोपेल कोदिवली ३.९५; कार्नियल बोरीवली ३.००; संक्सम बोरीवली ५.४०; सुन्दीजेब दहिसर १.३०, आकर्नोब्स

न्त्रः दहिसर रा. ८.३०; स्ताज मीरारोड १२.३०; <del>बॅन्सस</del> भाईंदर ३.२०; के मुन्हीस्टार वसई ७.००; के टी व्हिजन वसई रा. ८.३०; कार्निवल वसई

महत्य उपकार : मोन्ड दादर रा. ८.४५; प्रिनियर दादर ६.३०; वित्रा ३.४५, आवर्गस्य कार्निवल वडाळा १२.००; पीन्हीआर कुर्ला ६.९५; गॅक्

माटकोपर ४.१०; सिनेपॅन्स माटकोपर १२.००; कार्नियल हुना कांजुरमार्ग ४.३०; कार्नियल माहूप ५.३०; सिनेपॅलिस माहूप ६.२५; शिकीआर मुख् ५.१५, सिनेपॅन्स पंडल्पॉल ठाणे ६.००; सिनेपॅन्स स्टरिनटी ठाणे ५.४५; सिनेपोलिस विविधाना ठाणे १२.४०, ८.०५; बीआपणी ३.३०; आयनांकी

होरव बॉल ठाणे रा. ८.१०; गणेश ठाणे ३.१५, ९.१५; सिनेमा स्टार ठाणे ५.५०; बंदना ठाणे ६.३०, नोपी डोंबिवली ६.३०, ९.३०; टिजक डोंबिवली

कटी मुंबई: आवनांस्स रपुलीला वाशी ५.५०; कार्निवल खारघर २.३०; आवनांक्स खारघर रा. ८.५०.; बालाजी कोपरखैराणे रा. ८.५५; युक्ता ए १ पनवेल ३.३०; पीन्दीआर पनवेल रा. ८.५५; मॅक्स नेरुळ ६.५५; कार्निवल बारेकर येण ६.४५, फनस्ववेअर सानपाडा ६.००; के के सिनेमा कामीठे २.५५; केल्ड खोपोली ३.३०; सॅन्युरन खोपोली ३.३०; द्रापीज लोणावळा ३.३०

१२,<u>१५; बपुरन डॉ</u>बिवली रा. ८.१५, पीजीआर डॉबिवली ५.१५; आवनॉक्स केंट्रो कल्याण ७.५०; एत एम ५ कल्याण ७.३०, अझोक उल्हासनगर ७.४५; <mark>कॉर्वेबल फर्नसिटी</mark> उल्हासनगर १.३०; कॉर्वेबल स्टार अंबरनाथ २.३०, १०.००;

सीएमआय एफपीई लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: मेहता हाऊस, प्लॉट क्र. ६४, रस्ता क्र. १३

एमआयडीसी, अंघेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३. । दूर. क्र. : ०२२-६६७६२७२७ फॅक्स : ०२२-६६७६२७३७-३८ । ई-मेल : investors@cmifpe.com

दि. ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

वेबसाइट : www.cmifpe.com । सीआयएन : L99999MH1986PLC039921

३०.०६.२०१८ रोजी

संपलेली तिमाही

(अलेखापरीक्षित)

890.69

890.69

\$33.63

974.03

४९३.७८

₹.७६

39.03.2096

रोजी संपलेले वर्ष

(लेखापरीक्षित)

१३२५.२१

१३२५.२१

₹७२.००

468.62

४९३.७८

१३.६१

32840.08

३०.०६.२०१७ रोजी

संपलेली तिमाही

(अलेखापरीक्षित)

4904.47

282.40

282.40

28.88

(62.48)

४९३.७८

0.39

सीएमआय एफपीई लिमिटेडकस्ति

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ००६७२४९२

साकीनाका ३.४५; सिनेपोलिस चेंब्र ५.३०, नुन्हीटाईन चेंब्र्र १.००, ८.००; आयनॉक्स नीलयोग घाटकोपर १२.३०; आयन

चिन्मय दि.मांडलेकर श्रीमती कविता मच्छिद्र कांबळी

🛂 😈 दुपारी ४.३० गडकरी,ठाणे

**उद्या** रात्रौ ८.३० वि.भावे,वाशी

रवि.२९ द.४.३० सा.फुले,डोंबिवली

५० वी

नाट्यकृती

पुनःश्च रंगभूमीवर

प्रसाद कांबळी सादर करीत आह

आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

रँबो कंपनी चालवत असलेल्या शिवशाही गाड्यांच्या कर्जाचे हप्ते भरले नसल्याने रत्नागिरी मार्गावरील दोन शिवशाही केल्या. यातून शिवशाही चालविण्यास फसल्याचे उघड होत आहे.

ज्या



दोन शिवशाही बसवर जप्ती

गुजरातमधील एकमेव ठेकेदाराच्या गाडीचे कर्जाचे हप्ते थकल्याने खासगी कंपनीने गाड्या ओढून नेण्याचा प्रसंग उद्भवला आहे.

गुतरातमधील रॅंबो ठेकेदारांच्या दहा

गाड्या आहेत. त्यातील काही गाड्या अकोला, लातूर, रत्नागिरी मार्गांवर

### डॉ. सीतालक्ष्मी भोसले यांचे निधन

लातूर, ता. २६ : पुण्यातील पर्यावरणतज्ज्ञ व संशोधक डॉ. सीतालक्ष्मी विनायक भोसले (वय ६४) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मातोळा (ता. औसा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी १९७९ मध्ये मायक्रोबायोलॉजी विषयात संशोधन करून पीएच.डी. मिळविली होती. पर्यावरण हा त्यांचा



नाशिक : मालवाहतूकदारांच्या आंदोलनात सहभागी वाहनचालकांनी गुरुवारी मुंबई-आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.

अभ्यासाचा विषय होता.

### मध्य रेल्वे

लोको शेडची देखभाल व डिझेल लोकोमोटिव्हज्ची स्वच्छता

कामाचे वर्णन : चार वर्षे कालावधीकरिता डिझेल लोको शेड, कल्याण येथे परिरक्षण व देखभाल कार्य तसेच कल्याण येथील डिझेल लोकोमोटिव्हज्ची धुलाई/ स्वच्छता. अंदाजित मूल्य : रु. १,६७,९१,७११.०० निविदा प्रपन्नांचे शुल्क : रु. ५०००,००, इस्ते रु. २,३३,९६०.००, कार्यपूर्तता कालावधी : चार महिने, निविदा सादरीकरणाची तारीख व वेळ : दि ०५.०९.२०१८ रोजी स. ११.०० पर्यंत व निविदा त्याच दिवशी निविदा सादरीकरण वेळेच्या समाप्तीपश्चात उघडण्यात येतील. निविदेचा संपूर्ण तपशील वेबसाइ www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. निविदा वेबसाइट www.ireps.gov.in च्या माध्यमात् केवळ ई-टेंडरिंग प्रारूपातूनच स्वीकारण्यात येतील. याकरिता निविदाकारांनी सदर विषयावर जारी निर्देश/ मार्गदर्शक सूचना वाचाव्यात, ज्या लर्निंग सेंटरच्या माध्यमातून प्राप्त करता येऊ शक्तील. एफएक्यू व मीस्टीम सेटिंग लिंक्स् वेबसाइट www.ireps.gov in च्या होम पेजवर उपलब्ध आहेत. निविदेचा संपू तपशील वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता (डिडोल यांचे कार्यालय, डिझेल लोको शेंड, मध्य रेल्वे, कल्या निविदा सूचना क्र. : KYN/DSL/M/ CONT/09/7<sup>th</sup>/2018-22, Date :

24.07.2018.

## पश्चिम रेल्वे

विविध कामे

### विभागीय रेल्वे व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक), ईएम्स कारशेड, मुंबई सेंट्रल डिव्हिजना, पश्चिम रेल्वे मुंबई - ४०० ०३४ हे खालील विद्युत कामाकरित -निविदा मागवीत आहेत. ई-निविदा क्र. DRM/RS/2017-18/21 (R), dtd

25.07.2018 कामाचे वर्णन : ईएमयू कारशेड, विसार येथे हाय बे लाइटमध्ये ४०० वॉट मेटल हेलाइड फिक्स्चर्सच्या ठिकाणी योग्य अशा १०० वॉट एलईडी फिक्स्चर्सची रचना, उत्पादन, पुरवदा, चाचणी, तिष्ठापन व क्रियान्वयन. कामाचे अंदाजित मूल्य ह. ३२,३५,२३२/-, इस्टे : ह. ६४,७१०/ पादरीकरणाची तारीख व बेळ : दि. २८.०८.२०१८ रोजी दु. ३.०० पर्यंत विहित स्वरूपात, उघडण्याच तारीख व वेळ : निविदा वरील कार्यालयात दि २८.०८.२०१८ रोजी दु. ३.३० वाजता उघडण्या येतील. वेबसाइटचा तपशील : निविदा वेबसाइट www.ireps.gov.in वर पाहता येऊ शकतील व या माध्यमातन सादर करता येऊ शकतील.

#### ke us on: facebook.com/WesternRly



रेकॉर्ड (अभिलेख) तारीख कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१

आणि नियमन ४२ सेबि, (सूचीकरण आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ ह्यांच्या अनुरोधाने कंपनीच्या संचालकीय मंडळाने २५ जुलै २०१८ रोजी घेतलेल्या सभेमध्ये ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी रु. १० च्या प्रतिसमभाग रु.१८ च्या अंतरिम लाभांशाचा भरणा करण्याच्या हेतूसाठी रेकॉर्ड (अभिलेख) तारीख म्हणून ७ ऑगस्ट २०१८ निश्चित केली आहे

वरीलसंबंधातील अधिक तपशील आणि अद्ययावत माहिती ही कंपनीच्या www.sanofiindialtd.com हा वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या आणि www.nseindia.com ह्या वेबसाइट्सवर पाहता येऊ शकेल.

दिनांक: २५ जुलै २०१८

ॉयणीकृत कार्यालय : ॲ-१६०१, ठाणे वन, ठाणे (पश्चिम) - ४०० ६ १०. महाराष्ट्र, भारत द्रस्यनी: +९१ - २२ - ६७९८ ०८०० / ८८८

#### स्चना

डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५चे रेग्युलेशन ४२ आणि संचालक मंडळाने २६ जुलै, २०१८ रोजी संमत केलेला ठराव यांच्या अनुसार कंपनीच्या सम्भागांचे विभाजन/उप विभागणी करण्यासाठी आणि बोनस समभाग मिळण्यास सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी ठरविण्यात आलेली निर्णायक तारीख गुरुवार दि. ९ ऑगस्ट, २०१८ ही

संचालक मंडळाच्या आझेवरून

श्रीकांत एन. शर्मा उपाध्यक्ष (लिगल) आणि कंपनी सचिव

# 'कोयना'चे दरवाजे बंद, पायथा विसर्ग सुरूच पाटण, ता. २६ : एक महिना सुरू

असलेल्या पावसामुळे विश्रांती घेतल्याने सलग नऊ दिवस कीयना जलाशयाच्या सांडव्यावरून पाणीसाठा नियंत्रणासाठी करण्यात येणारा विसर्ग बंद केला. गतवर्षीच्या तुलनेत ६.४० टीएमसी पाणीसाठा जास्त

बृहन्मुंबई महानगरपालिकेने

आणि आपली मंबई स्वच्छ

हीच सदिच्छा!

बृहन्मुंबई महानगरपातिकेने

केलेल्या प्रॉस्टिक बंदीला

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा

द्यावा आपली मुंबई स्वच्छ आणि

सुंदर रहावी हीच सदिच्छा!

केलेल्या प्लॅस्टिक

बंदीला

नागरिकानी

उत्स्फूतपण

पाठिया द्यावा

असून पूरनियंत्रणासाठी पायथा वीजगृह व सांडव्यावरून १४.१९ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोड्न दिले. जलाशयाचा पाणीसाठा ८३.९५ टीएमसी असून धरणात जलवर्षात ७५.३० टीएमसी पाण्याची आवक

# सीमाभागातील विद्यार्थ्यांची कोंडी फुटली

जी १, जी २ दाखल्याची सक्ती रद्द

मुंबई, ता. २६ : सीमाभागातील ८६५ गावांतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील महाविद्यालयांकडून केली जाणारी जी १ व जी २ दाखल्याची सक्ती रह होणार आहे. गुरुवारी येथे झालेल्या सीमा खटला तज्ज्ञ समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी केला जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिली,

'सकाळ'ने ५ जुलैच्या अंकात 'सीमाभागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी' वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घउन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवून ही जाचक सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी व अन्य पदाधिकाऱ्यांनी हा विषय उपस्थित केला. शिवाय ८६५ गावांतील विद्यार्थ्यांची जात महाराष्ट्रात शैक्षणिक प्रवेश व नोकरीसाठी ग्राह्य धरली जावी, अशी मागणी केली.

## सांगलीतील १६४ मतदान केंद्रे संवेदनशील

सांगली, ता. २६ : आठवड्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीची सर्व प्रशासकीय तयारी झाली असून महापालिका क्षेत्रातील ५४४ पैकी १६४ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तसा अहवाल पोलिसांकडन मिळाला आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. खेबुडकर म्हणाले ५४४ मतदान केंद्रे उभारली आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्यांची उभारणी करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका

Detection and Ranging (LiDAR) Technology वापरुन

शहर अभियंता विभाग

# निविदा सूचना क. :- नमुंमपा/श.अ./131/2018-19 - (प्रथम मुदतवाढ) कामाचे नांव :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मालमत्तांचे Light प्रसिध्द करण्यात आलेली आहे संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी जाक्र-नमुमपा/जसं/जाहिरात/590/2018

विश्वनाथ महाडेश्वर

महापीर

मुंबई महानगरपालिका

पवर्णा स. करजे

मध्यक्षा, विधि समिती

मुंबई महानगरपालिका

सर्वेक्षण करणेबाबत.

इसारा अनामत रक्कम रु. :- 10,00,000/-या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in व www.nmmc.maharashtra.etenders.in यावर

शहर अभियंता

नवी मुंबई महानगरपालिका



#### सिक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी भवन, ५ वा मजला, 'बी' विंग

सी ४ 'ए', जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा पूर्व, मुंबई ४०० ०५१. दूरध्वनी : २६४४९०००

निविदा सूचना क्र. : SEBI/HO/ITD/2018/011 मुंबई येथील सेबी कार्यालयांमध्ये नेटवर्किंग, केबलिंग आणि आयटीच्या

पायाभूत कामांसाठी विक्रेते/ सेवा पुरवठादार यांची नोंदणी करण्यासाठी सेबीकडून नामांकित एजन्सीज्/ संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, सविस्तर निविदा कागदपत्रे सेबीच्या 'www.sebi.gov.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निर्विदा मिळण्याची अंतिम तारीख : २० ऑगस्ट २०१८.

davp 15204/11/0057/1819

#### Sunilhitech > **Sunil Hitech Engineers Limited**

CIN: L28920MH1998PLC115155

Registered Off.: 72, Floor - 7, Plot - 15A, Segar Tarang CHS, Khan Abdul Gaffar Khan Marg.,
Worlf Seaface, Worlf Colony, Mumbai - 400030

Corporate Off.: 6th Floor, C-Wing, MET Educational Complex, Gen. A. K. Vaidya Marg,
Bandra Reclamation, Bandra (W), Mumbai-400050 + Tel.: 022-61872400 + Fax: 022-61872455 Email: info@sunilhitech.com • Web: www.sunilhitech.com

#### सभासदाना सूचना

सभासदांना या द्वारे कळविण्यात येते की, टपाल मतदानाच्या सूचनेत दिलेल्या कामकाजाच्या संबंधात टपाल मंतदानामार्फत सभासदांची मंजूरी मिळविण्यासाठी संबंधित स्पष्टीकरणात्मक विवरण आणि टपाल मत पत्रिका कंपनी अधिनियम २०१३च्या कलम ११० व कंपनी (मॅनेजमेंट अँड ॲडमिनीस्टेशन) नियम २०१४ नुसार, ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडी आर.टी.ए. किंवा कंपनी कडे नोंदविले आहेत त्यांना ई-मेल द्वारे व इतर सभासदांना टपाल द्वारे २६.०७.२०१८ रोजी पाठविण्यात आले आहेत. टपाल मतदानाची सूचना ही कंपनीच्या www.sunilhitech.com आणि सी.डी.एस.एल. च्या www.evotingindina.com चा वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

सुचना पत्रकातील कामकाज हे साधारण/विशेष ठरावा द्वारे टपाल मतदाना मार्फत पारित करण्यासाठी सभासदांकडे पाठविण्यात आले आहेत, ज्या मध्ये ईवोटींग द्वारे मतदान समाविष्ट आहे.

दिनांक २२.०६.२०१८ रोजी कंपनीच्या सभासद असलेल्या व्यक्तींना टपाल मतदान/ई-वोटींग द्वारे मतदान करता येईल.

टपाल मत पत्रिका तपासण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून मे. मनिष पांडे ॲड कंपनी, कंपनी सेक्रेटरीज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टपाल मतदान/ई-वोटींग दिनांक २७.०७.२०१८ ला सकाळी ९.०० वाजता सुरू होईल

आणि दिनांक २५.०८.२०१८ ला संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल सभासदांना विनंती करण्यात येते की टपाल मत पत्रिका पूर्ण भरून तपासणी अधिकाऱ्यांकडे दिनांक २५.०८.२०१८ ला संध्याकाळी ५.०० पर्यंत पाठवावी. टपाल किंवा ई-वोटिंग द्वारे दिनांक २५.०८.२०१८ ला संध्याकाळी ५.०० नंतर मतदान करता येणार नाही.

टपाल किंवा ई-वोटींग द्वारे २५.०८.२०१८ला संध्याकाळी ५.०० नंतर (सूचन पाठविल्यानंतर ३० दिवसांनी) केलेले मतदान ग्राहय धरण्यात येणार नाही. ज्या सभासदांना टपाल मत पत्रिका मिळाल्या नसतील ते कंपनीकडे अर्ज करून

त्याची नक्कल मिळवू शकतात. टपाल मतदानाचा निकल २७.०८.२०१८ ला संध्याकाळी ५.०० पर्यंत किंवा त्या पुर्वी घोषीत करण्यात येईल आणि तो कंपनीची वेबसाईट www.sunihitech.com वर उपलब्ध राहील. तसेच तो सी.डी.एस.एल.

आर.टी.ए. व स्टॉक एक्सचेंजला कळविण्यात येईल. ई-वोटींग संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास त्या खालील पत्त्यावर

श्री. राकेश दळवी, डेप्युटी मॅनेजर, सी.डी.एस.एल. फीरोज जीजीभोय टॉवर, १६ वा माळा, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४००००१ ई-मेल आयडी

helpdesk.evoting@cdslindia.com फोन नं : १८००२००५५३३. टपाल मतदाना संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास त्या खालील पत्त्यावर कळवाव्यात श्रीमती चारूल भल्ला, बिगशेअर, सर्विसेस प्रा. लि. पहिला माळा, भारत टीन वर्क्स बिल्डींग, वसंत ओआसीसच्या समोर, मरोळ मार्ग, मरोळ, अंधेरी (पू), मुंबई - ४०००५७. फोन. ०२२-६२६३८२०० सही/-

श्रीकांत रिखे कंपनी सचिव दिनांक: २६.०७.२०१८ सुनील हाईटेक इंजिनीअर्स लिमीटेड

स्थळ: नागपूर



डीजीआयपीआर २०१८-२०१९/२०९१

### महाराष्ट्र शासन महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय

# महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी

वरील निर्देशित विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्यांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्यांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.

विद्यानगरी, हंस भुग्रा मार्ग, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८ दूरध्वनी : ०२२-२६६७७५५५

Website: www.mahafireservice.gov.in Email: supdt@mahafireservice.gov.in क्र.मअसे/४३/२०१८/१०२३ दिनांक: १८/०७/२०१८

## अग्निशामक पद सरळसेवेने भरण्यासाठी जाहीर सूचना

महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई येथील अग्निशामक गट ड, वेतनश्रेणी रु. ५२००-२०,२००/- ग्रेड पे रु. १,८००/- मधील दोन पदे अनुक्रमे खुला व इतर मागासवर्ग या प्रत्येकी एका प्रवर्गातून भरण्यासाठी महाराष्ट्र राज्ञ्याचा रहिवासी असलेल्या इच्छुक व पात्र फक्त पुरुष उमेदवारांकडून दि. ३०.०७.२०१८ पासून ते दि. १४.०८.२०१८ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदासाठी आवश्यक असणाऱ्या अटी व शर्ती व अर्जाचा नमुना www. mahafireservice.gov.in या संकेतस्थळावर दि. ३०.०७.२०१८ पासून उपलब्ध होईल.

> (प. सु. रहानदळ) संचालक,

महाराष्ट्र अग्निशमन सेवा

# डीआयएल लिमिटेड

फॅक्स : +९१ - २२ - ६७९८ ०८९९ ई-मेल : contact@dil.net । वेबसाईट : www.dil.net

सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ऑण्ड

डीआयएल लिमिटेड करिता

तारीख: २७ जुलै, २०१८

स्थळ: ठाणे



प्रकाश गंगाधरे

बृहन्मुंबई महानगरपातिकेने

केलेल्या प्लॅस्टिक बंदीला

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा

द्यावा आणि आपकी मुंबई स्वच्छ

आणि सुंदर रहावी हीच सदिच्छा!



